

शिक्षेच्या आदेशाविरुद्ध केलेल्या अपीलामध्ये
अपचाऱ्यास वैयक्तिक सुनावणीची संधी व
बचाव सहायकाची मदत घेण्यास परवानगी
देण्याबाबत ----

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : वशिअ -१२१५/प्र.क्र.६ /११,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ५ डिसेंबर, २०१५

शासन निर्णय

शासकीय कर्मचाऱ्याने शिक्षेच्या आदेशाविरुद्ध केलेल्या अपीलावर संबंधित अपील प्राधिकरणाकडून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम २३ अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाते. या नियमांत अपीलाच्या सुनावणीच्या वेळी अपचाऱ्यास वैयक्तिक सुनावणी देण्याची स्वयंस्पष्ट तरतूद नाही. तसेच अपीलाच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्याने त्याची बाजू मांडण्यासाठी बचाव सहायकाची मदत घेण्याबाबतची तरतूदही नियमांत नाही. त्यामुळे अपील प्राधिकरणास सर्वसाधारणपणे उपलब्ध अभिलेखाच्या आधारे अपील निकाली काढावे लागते. तथापि, काही वेळा शासकीय कर्मचाऱ्यास त्याची बाजू अधिक परिणामकारकरित्या मांडणे शक्य व्हावे व अपील प्राधिकरणास अपीलावर निर्णय देणे सुलभ व्हावे यासाठी कर्मचाऱ्यास वैयक्तिक सुनावणीची संधी देणे व बचाव सहायकाची मदत घेण्यास परवानगी देणे इष्ट ठरते.

२. यासंदर्भात काळजीपूर्वक विचार करून शासन असे आदेश देत आहे की, ज्या प्रकरणी कर्मचाऱ्यास जबर शिक्षा देण्यात आली असेल त्या प्रकरणी कर्मचाऱ्याने विनंती केल्यास संबंधित अपील प्राधिकरण, प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन, **स्वेच्छाधिकारानुसार**, वैयक्तिक सुनावणीस परवानगी देऊ शकेल. तसेच, ज्या प्रकरणी वैयक्तिक सुनावणीस परवानगी देण्यात आली आहे त्या प्रकरणी, कर्मचाऱ्याने विनंती केल्यास त्याला बचाव सहायकाची मदत घेण्यास परवानगी देण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१५१२०५१४४२४८१३०७ असा आहे. हे आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(व्यं.मा.भट)

उप सचिव

सामान्य प्रशासन विभाग

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव,
२. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव,
३. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव,
४. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

५. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा,
६. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद,
७. मुख्य सचिव,
८. सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव,
९. सर्व मंत्री/ राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/ स्वीय सहायक,
१०. सर्व मंत्रालयीन विभाग,
११. मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख व कार्यालयप्रमुख,
१२. सर्व विभागीय आयुक्त,
१३. सर्व जिल्हाधिकारी,
१४. *प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१५. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१६. *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१७. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
१८. *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती),
२०. सर्व विधानमंडळ सदस्य,
२१. विधीमंडळ ग्रंथालय, विधानभवन, मुंबई (१० प्रती),
२२. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
२३. निवडनस्ती

* पत्राने